



आयुक्त मत्स्यव्यवसाय,

महाराष्ट्र राज्य, तारापोरवाला मत्स्यालय, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई ४०० ००२

क्र. मत्स्य/भू/ ०२०९०३/८५/ २०२१-२२ दि. २१/ ०९/२०२१

विनाअनुदानावर पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन

करण्याकरीता आवेदन अर्ज

सन २०२१-२२

आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय तारापोरवाला मत्स्यालय, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई-४०० ००२ यांचेमार्फत अर्जाद्वारे पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन करण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत असलेल्या १५ हेक्टर वरील सर्व जलाशयांत (ज्या जलाशयांची पाणी पातळी किमान सरासरी ०८ मीटर खोली पेक्षा जास्त असेल असे जलाशय) एकूण जलाशयाच्या १% जलक्षेत्रामध्ये पिंजरा प्रकल्प भाडेपट्टीतत्वावर घेण्यासाठी परवानगी देण्यात येईल. सर्व जलाशयांकरीता पिंजरा उभारणी संख्या कमाल १८ पिंजरे (६३० चौ.मी जलक्षेत्र), प्रति वैयक्तिक मत्स्यसंवर्धक तसेच मत्स्यसंवर्धक सहकारी संस्था, महिला स्वयं सहाय्यकता गट/मच्छीमार स्वयं सहाय्यकता गट/संयुक्त दायित्व इ. असल्यास पिंजरा उभारणी संख्या ६ पिंजरे प्रती सदस्य या प्रमाणात कमाल ७२ पिंजरे (२५२० चौ.मी. जलक्षेत्र) प्रमाणे निश्चित करण्यात येत असून पिंजरा प्रकल्पासाठी ठेक्याने देण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम दि.३०/०९/२०२१.

वैयक्तिक अर्जदाराने आपले संपुर्ण नाव, पत्ता, दुरध्वनी क्र. व असल्यास ई- मेल पत्ता आदीच्या माहितीसह अर्ज सादर करावयाचे असून विहित नमुन्यात पिंजरा मत्स्यसंवर्धन जलाशयाचे नाव (प्रपत्र-अ) नमूद करून तो अर्ज सादर करावा. संस्थाच्या नावाने अर्ज स्विकारण्यात आले असल्यास संस्थांना त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे.

स्वाक्षरी/-

(डॉ. अतुल पाटणे) भा.प्र.से

आयुक्त मत्स्यव्यवसाय,

महाराष्ट्र राज्य, मुंबई.

'प्रपत्र - अ'

१)	वैयक्तीक अर्जदार /संस्था/कंपनी/बचत गट यांचे नाव	
२)	संपूर्ण पत्ता	
३)	संपर्क क्रमांक	
४)	ई-मेल पत्ता (असल्यास)	
५)	वैयक्तीक लाभार्थी नसल्यास संबंधीत संस्था/ कंपनी/ बचत गट यांचे नोदंणी प्रमाणपत्र	
६)	मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचा तपशील	

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्र. मत्स्यवि-२०१६/प्र.क्र. ९८/पदुम-१३, दिनांक २६ ऑगस्ट, २०२१ अन्वये शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहिल हे मला/ आम्हाला मान्य आहे.

अर्जदाराची सही
संस्था असल्यास (पदनाम)

प्रपत्र 'ब'

१. पिंज-यांची संख्या - _____

२. जलाशयाचे नांव (प्राधान्य नुसार) खालीलप्रमाणे

१-----जलाशय, ता -----, जि. -----

२-----जलाशय, ता -----, जि. -----

३-----जलाशय, ता -----, जि. -----

सादर अर्जास मान्यता मिळाली कि प्रती पिंजरा रु.४०००/- प्रति वर्ष या नुसार एक महिन्याच्या आत करारनाम्यासह ठेका रकमेची व ३% सुरक्षा अनामत रक्कमेची भरणा करुन देण्यास तयार आहे. तसेच रक्कम विहित मुदतीत न भरल्यास माझा अर्ज रद्द होईल याची मला पुर्णपणे कल्पना आहे.

अर्जदाराची स्वाक्षरी व शिक्का
(संस्था असल्यास पदनाम)

टीप- अर्जदारांनी अर्ज सादर करताना जलाशयाच्या प्राधान्य क्रमानुसार जलाशयांचे नाव उपरोक्त प्रमाणे सादर करावेत, तथापी प्रकल्प एकच जलाशयात मंजूर करण्यात येईल.